



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ११, अंक ३] गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२५/पौष २६-माघ २, शके १९४६ [पृष्ठे ११, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

Serial No. M-2430

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for shares bearing Equity certificate Nos. 56528, 223852, 346459, 444688, 1358801 and Distinctive Nos. 2656915 to 2656964, 141767454 to 141767503, 576644829 to 576644928, 618563471 to 618563570, 1396245610 to 1396245759 under the Folio no. 06666795 of Larsen & Toubro Ltd. standing in the name(s) of S. Kesavan and Vedavalli Srinivasan have been lost or mislaid and the undersigned has applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our registrar, KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad- 500 032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

Date : 30th December 2024.

S. KESAVAN,
VEDAVALLI SRINIVASAN,
Name(s) of Shareholder(s).

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२५/पौष २६-माघ २, शके १९४६
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सोलापूर विभाग, सोलापूर
जाहिर पब्लिकेशन
जा. क्र. २६०१/२०२४

सोलापूर येथील मे. सहायक धर्मादाय आयुक्त, सोलापूर यांच्या न्यायालयात

योजना दुरुस्ती अर्ज क्रमांक १२३६ / २०२४

कलम ५०अ (२)

(१) सौ शकुंतला लक्ष्मण गायकवाड

अध्यक्ष तुळजाभवानी महिला मंडळ शेळगांव आर

ता. बार्शी, जि. सोलापूर

नोंदणी क्रमांक एफ- ५६७८/सोलापूर

अर्जदार

.. व इतर ०१

विरुद्ध

श्रीराम ग्रामविकास मंडळ, शेळगांव (आर) बार्शी

नोंदणी क्र.एफ-५७८४/सोलापूर चे सदस्य

श्री लक्ष्मण रामहरी गायकवाड

सामनेवाला

.. इतर ०१

सदरकामी वरील सामनेवाला न्यास श्रीराम ग्रामविकास मंडळ शेळगांव (आर) बार्शी. नोंदणी क्रमांक :- एफ- ५७८४ / सोलापूर ही महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ५० अ (२) अन्वये जंगम व स्थावर मालमत्ता व शैक्षणिक युनिटसह अर्जदार न्यास तुळजाभवानी महिला मंडळ, शेळगांव आर ता. बार्शी, जि. सोलापूर. नोंदणी क्रमांक एफ- ५६७८ / सोलापूर या न्यासात विलिनीकरण करणेबाबतचा अर्ज क्रमांक १२३६/२०२४ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सोलापूर या कार्यालयात दाखल करण्यात आला आहे.

त्याअर्थी या नोटीशीद्वारे जाहीर करण्यात येते की वरील सार्वजनिक न्यासाशी हितसंबंध असणाऱ्या या लोकांना सदर विलिनीकरणाबाबत काही निवेदन/हरकत दाखल करावयाचे असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत लेखी निवेदन / हरकत किंवा म्हणणे वरील चौकशी क्रमांक १२३६/२०२४ निर्दिष्ट करून या कार्यालयात आपण स्वतः किंवा वकिलामार्फत दाखल करावी. ३० दिवसांनंतर आपले कुठलेही प्रकारच्या हरकतीचा व कुठल्याही बाबींचा विचार केला जाणार नाही आणि सदर विलिनीकरण अर्ज एकतर्फी हुकम करून सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.

ही जाहीर नोटीस माझे सहीनिशी व मा. सहायक धर्मादाय आयुक्त सोलापूर, यांच्या शिक्क्यानिशी आज दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी दिली.

एस. एस. कुमठेकर,
अधीक्षक,
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,
सोलापूर विभाग, सोलापूर.

**सहायक संचालक, नगररचना, रायगड-अलिबाग तथा लवाद
नगररचना योजना, पेण क्र. ०१, जि. रायगड यांचे कार्यालय
जाहिर सूचना**

क्रमांक - न.र. यो. / पेण क्र. ०१/ फेरबदल/अं.भु.क्र.२४, २५ व २६ /०५.—नगररचना योजना, पेण क्र. १ (अंतिम) ही संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे “उक्त अधिनियम” असे संबोधिले आहे) चे कलम ८६ च्या तरतुदीनुसार निर्गमित केलेली अधिसूचना क्र. टीपीएस / पेण क्र. (१) कलम ८६/ टीपीव्ही-३/१०३०५, दि. १४ ऑगस्ट १९९८ अन्वये मंजूर झाली असून ती दि. १ नोव्हेंबर १९९८ पासून अंमलात आली आहे. (यापुढे ज्याचा उल्लेख “उक्त मंजूर नगररचना योजना” असे संबोधिले आहे.)

पेण नगरपरिषदेने पत्र क्र. ४५४०, दि. १५ जानेवारी २०१० व पत्र क्र. ३६८०, दि. १४ ऑक्टोबर २०१० अन्वये अं. भु. क्र. २४, २५ व २६ या अंतिम भुखंडाच्या दुरुस्तीबाबत विनंती केली आहे.

शासनाच्या नगरविकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीव्ही १०८६/३७९१/१/८७/युडी-१७, दिनांक ५ जानेवारी १९८७ अन्वये उक्त अधिनियमाच्या उप-कलम (२) कलम ९१ चे तरतुदीन्वये प्रदत्त असलेल्या आणि यासंबंधातील इतर सर्व अधिकारांचा वापर करून, संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी उक्त योजनेत फेरबदलाची कार्यवाही हाती घेऊन आवश्यक प्रारूप फेरबदल प्रसिद्ध करणेसाठी अधिसूचना क्रमांक ६६१, दिनांक १ फेब्रुवारी २०११ द्वारे पेण नगरपरिषदेस निदेश दिले असून उक्त मंजूर नगररचना योजनेतील अंतिम भुखंड क्र. २४, २५ व २६ या अंतिम भुखंडाच्या फेरबदलाबाबतची सूचना दि. २३- २९ जुन २०११ रोजीचे **महाराष्ट्र शासन राजपत्र** भाग - २ पान क्र. ७ वर प्रसिद्ध झालेली आहे. (यापुढे याचा उल्लेख "प्रारूप फेरबदल" असा करण्यात आला आहे.)

मंजूर उपनिर्दिष्ट नगररचना योजनेतील प्रारूप फेरबदलाच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना या सूचनेद्वारा जाहिर करण्यात येते की, कलम ७२ मधील तरतुदीप्रमाणे, प्रारूप फेरबदलास अंतिम स्वरूप देण्यासाठी निम्न स्वाक्षरीकार यांची लवाद म्हणून संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील कलम ७२ (१) खालील अधिसूचना क्र. वि. यो. पेण /नर. यो-१/लवाद नियुक्ती / टीपीव्ही-३/ ५३४४, दि. ०३ ऑक्टोबर २०२४ अन्वये नियुक्ती केली असून, सदरहू अधिसूचना दि. ३१ ऑक्टोबर-०६ नोव्हेंबर २०२४ रोजीचे **महाराष्ट्र शासन राजपत्र**, भाग -१, कोकण विभाग पुरवणी, पान क्र. ०१ यावर प्रसिद्ध झालेली आहे.

तसेच सर्व हिसंबंधितांना, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ७२ मधील तरतुदीनुसार आणि त्याअंतर्गत केलेल्या महाराष्ट्र नगररचना योजना नियम, १९७४ च्या नियम १३ नुसार या सूचनेद्वारे जाहिर कळविण्यात येते की, आज दि. ०५ डिसेंबर २०२४ रोजी नियुक्त लवाद यांनी प्रारूप फेरबदलासंदर्भात लवादीय कामकाजास सुरुवात केली आहे आणि या योजनेमुळे बाधित झालेल्या जमीनधारकांना प्रत्यक्ष हजर राहून आपले म्हणणे मांडण्यासाठी यथावकाश लेखी विशेष सूचना क्र. ४ द्वारे त्यांचेकडून कळविण्यात येणार आहे. प्रारूप फेरबदलासंदर्भात ज्यांना काही प्रस्ताव किंवा सूचना द्यावयाच्या असतील त्यांनी त्या लेखी स्वरूपात निम्नस्वाक्षरीकार यांना ६० दिवसांच्या कालावधीत दाखल करावयाच्या आहेत.

वरीलप्रमाणे प्रारूप फेरबदलामुळे ज्या जमीनधारकांच्या कोणत्याही मिळकती बाधित (Injuriouslly affected) होतील आणि त्यामुळे कलम १०२ प्रमाणे यासंदर्भात मोबदला देय असेल त्यांनी, निम्न स्वाक्षरीकार यांचेकडे, सदरहू नोटीस **महाराष्ट्र शासन राजपत्रात** प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत, त्यांची मागणी दाखल करणे आवश्यक आहे.

तसेच याद्वारे जाहिर करण्यात येते की, वरील प्रारूप फेरबदल अंतिम करण्यासंदर्भात, अधिनियमाच्या कलम ७२ मधील तरतुदीप्रमाणे पुढील वैधानिक कार्यवाही करण्यात येणार आहे.

पत्ता : जुनी नगरपालिका प्रशासकीय
इमारत, लेले चौक, अलिबाग- ४०२ २०१,
दिनांक २ जानेवारी २०२५.

लवाद,
नगररचना योजना पेण क्र. १,
तथा सहायक संचालक, नगररचना,
रायगड-अलिबाग.

**OFFICE OF THE ASSISTANT DIRECTOR OF TOWN PLANNING
RAIGAD-ALIBAG**

& ARBITRATOR TOWN PLANNING SCHEME, PEN - 1

Public Notice

No. TPS/Pen No.1/Draft Variation/F.P.No.24, 25 & 26/05.—Director of Town Planning and Valuation Department. Maharashtra State, Pune, Under the provisions of section 86 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as 'The Said Act') *Vide* notification no. TPS/Pen no.1/Sec. 86/TPV-III/10305, Dt.14/08/1998 has been sanctioned Town Planning Scheme, Pen No.1 (Final) and has come into force with effect from 1st November 1998 (hereinafter referred to as '**The Said Town planning Scheme**')

The Pen Municipal Council *Vide* letter no. 4540, dt.15/01/2010 and 3680, dt.14/10/2010 has requested to make correction regarding Final Plot No.24, 25, 26 of the Town Planning Scheme. In exercise of the powers conferred under the provisions of sub-section (2) of section 91 of the said act, delegated by the Government in Urban Development Department Notification No. TPS-1086/3791/CR-103/187/UD-17, dt. 05/01/1987 and all the other powers enabling in his behalf, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, was directed the Pen Municipal Council to undertake variation regarding final plot no. 24, 25 & 26 of the said Town Planning Scheme and to prepared and published the draft Variation as per the provisions let down under the provisions of sections 91 (2) of the said act *vide* notification no. 661, dt. 1st February 2011. After following due procedure the pen Municipal Council *vide* Letter No. 2521, dt. 21st September 2011 had submitted the draft variation under provisions of section 91 (2) of the said act and the said draft variation is published in *Maharashtra Government Gazette* II dt. 23rd June 2011. (hereinafter referred to as '**The draft Variation**')

The Government of Maharashtra in Urban Development Department has appointed Assistant Director of Town Planning, Raigad - Alibag as the arbitrator for the said draft variation *Vide* Notification No. D.P. Pen/TPS- 1/Arbitrator Appointment/TPV-3/5344, dt. 3rd October 2024. Under sub-section (1) of section 72 of the said act. The said notification is published in *Maharashtra Government Gazette*, part II dt. 31st November 2024.

I, the undersigned therefore in accordance with Rule No. 13 of Maharashtra Town Planning Scheme Rules, 1974, declare by this Notice that, I have commenced the duties as Arbitrator for draft Variation in Town Planning Scheme, Pen - I from 5th December 2024.

All the owners of the lands included in this draft variation will be served with special notice in form No. 4 to submit their suggestions or objections in respect of draft variation of the sanctioned Town Planning Scheme in due course.

Those owners or interested persons of the lands included in Draft Variation Town Planning Scheme Pen - I who have been injuriously affected by making of this scheme are hereby informed that they shall be entitled to make a claim of compensation as per section 102 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, before the undersigned within a period of 60 days from the date of appearing this Notice in the *Maharashtra Government Gazette*.

Place: Old Municipal Council
Building, Lele Chauk, Alibag, 402 201,
dated 2nd January 2025.

Arbitrator,
Two Planning Scheme No. 1 and
Assistant Director of Town Planning,
Raigad - Alibag.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२५/पौष २६-माघ २, शके १९४६

५

FINANCE DEPARTMENT, ZILLA PARISHAD NASHIK					
ABSTRACT OF THE STATEMENT OF ACCOUNTS OF					
THE ZILLA PARISHAD, NASHIK FOR THE FINANCIAL YEAR 2022-23					
RECEIPT-2022-23			EXPENDITURE -2022-23		
SR.NO.	MAJOR HEAD OF ACCOUNTS	AMOUNT (IN RS)	SR.NO.	MAJOR HEAD OF ACCOUNTS	AMOUNT (IN RS)
	Opening Balance	8595426325.14			
A)	Revenue Section	0.00	1	President/Chairman/ Vice Chairman	0.00
1	Taxes and Fees	392427164.00	2	General Administration	3009346306.00
2	Local Cess	0.00	3	Education	14500991548.00
3	Local Rates	0.00	4	Building & Communication	1227290748.00
4	Governments Grants	26428019632.80	5	Irrigation	374955529.00
5	Interest	274767740.20	6	Ayurved	0.00
6	Police	0.00	7	2210 Public Health	1217610549.00
7	Education	1207680.00	8	Public Health Engg.	480367979.00
8	Medical	185404.00	9	2401 Agriculture	237073028.00
9	Irrigation	0.00	10	Animal Husbandry	345929882.00
10	Agriculture	89096205.00	11	17- Social Dev.	487114.00
11	Animal Husbandary	0.00	12	2235 Social Welfare	2636572836.00
12	Public Works	517549.00	13	2810- Aparanparik Urja	92218987.00
13	Pension	0.00	14	Pension	0.00
14	Miscellaneous	98837832.00	15	Miscellaneous - 3054/2210/2215/3451/4 515/2225/3627/4402/27 02/4810/5054	1641829193.32
15	Agency Scheme	0.00	16	Agency Scheme	0.00
16	Gramin Pani Purvatha	1074562.00	17	Gramin Pani Purvatha	272788337.00
17	15 th Vitta Aayog	2506665929.00	18	15 th Vitta Aayog	2812918085.00
	Total Revenue Section	29792799698.00		Total Revenue Section	28850380121.32
B)	Capital Section	0.00	B)	Capital Section	0.00
1	Loan Bearing Interest	0.00	1	Loan Bearing Interest	0.00
2	Loan not Bearing Interest	0.00	2	Loan not Bearing Interest	0.00
3	Deposit and Advances	506629783.26	3	Deposit and Advances	409121043.02
4	Agency Scheme /DLF	3157619867.00	4	Agency Scheme /DLF	3149694517.00
	Total Capital	3664249650.26		Total Capital	3558815560.02
5	Remittance(Dist Fund/ Z.P Cess/Agency)	73981818.00	5	Remittance(Dist Fund/ Z.p cess/Agency)	73981818.00
6	Amount Refund to Govt.	-578275461.00	6		0.00
7	Total Recenue + Capital Receipt+ Remminatance	32952755705.26	7	Total Recenue + Capital Expenditure+ Remminatance	32483177499.34
8	Opening Balance	8595426325.14	8	Closing Balance	9065004531.06
9	Grand Total (Including Opning Balance)	41548182030.40	9	Grand Total (Including Closing Balance)	41548182030.40

Nashik,
Dated 7th January 2025.

ASHIMA MITTAL (IAS),
Chief Executive Officer,
Zilla Parishad, Nashik.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई

अधिसूचना

क्रमांक झोपुप्रा,बृ/अभि/ओडी/३क(१)/मुरुगन एस. आर. ए. सह. गृह. संस्था (नियो)बांद्रा/जी वॉर्ड/एच-प//२०२५/५२१.—
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (क) उप-कलम (१) अनुसार “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत.

त्याअर्थी, उक्त कलम ३ (क) चे उप-कलम (१) मधील अधिकाराचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०३४ चे नियमन ३३ (१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे.

अनुसूची

मौजे-जी वॉर्ड, तालुका अंधेरी

अ. क्र.	न.भू.क्र.	मिळकत पत्रिकेनुसार क्षेत्र (चौ.मी.)	“झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित केलेले क्षेत्र (चौ. मी.)	चतुःसीमा				
				पूर्वेस	पश्चिमेस	दक्षिणेस	उत्तरेस	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)	(९)
१	४०६	२३८५.५०	१२०३.२०	रस्ता	न.भू. क्र. ४०६पै, ६२७	रस्ता	न.भू. क्र. ४०७	सद्यःस्थितीत झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र
२	६२८	१०००.८०	१०००.८०					सद्यःस्थितीत झोपडपट्टी विरहीत (इमारती खालील) क्षेत्र
	एकूण	३३८६.३०	२२०४.००					

वांद्रे (पूर्व), मुंबई,
दिनांक २ जानेवारी २०२५.

डॉ. महेंद्र पी. कल्याणकर,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
बृहन्मुंबई.

SLUM REHABILITATION AUTHORITY, BRIHANMUMBAI
NOTIFICATION

No. SRA, B/ED/OW/3C(1)/ Murgan SRA CHS (prop)/Bandra-G ward/HW/2025/521.—Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in *Gazette* on 9th April 1998 ;

Whereas, in view of the provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as “Slum Rehabilitation Area”.

Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area shown in schedule as “Slum Rehabilitation Area”. Now, the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 (10) of Development Control and Promotion Regulation, 2034 of Greater Mumbai.

Schedule

Village G ward, Taluka Andheri

Sr. No.	C.T.S.No.	Area as per Property Card (sq. mtr.)	Area declared as “Slum Rehabilitation Area” (sq. mtr.)	Consolidated Boundaries				Remarks
				East	West	South	North	
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)
1	406	2385.50	1203.50	Road	CTS No. 406 (pt), 627	Road	CTS No. 407	Area Currently Occupied by Slums
2	628	1000.80	1000.80					Currently non-Slum (under Buildings) area
	Total	3386.30	2204.00					

DR. MAHENDRA P. KALYANKAR,
Chief Executive Officer,
Slum Rehabilitation Authority,
Brihanmumbai.

Bandra (E.), Mumbai,
dated 2nd January 2025.

सत्यमेव जयते

भारत का राजपत्र The Gazette of India

सी.जी.-एम.एच.-अ.-09012025-260096
CG-MH-E-09012025-260096

असाधारण
EXTRAORDINARY

भाग III—खण्ड 4
PART III—Section 4

प्राधिकार से प्रकाशित
PUBLISHED BY AUTHORITY

सं. 36]
No. 36]

नई दिल्ली, बृहस्पतिवार, जनवरी 9, 2025/पौष 19, 1946
NEW DELHI, THURSDAY, JANUARY 9, 2025/PAUSHA 19, 1946

भारतीय प्रतिभूति और विनियम बोर्ड
अधिसूचना
मुंबई, 9 जनवरी, 2025

सं. सेबी/एलएडी-एनआरओ/जीएन/2025/224.—भारतीय प्रतिभूति और विनियम बोर्ड, एएमसी रेपो क्लियरिंग लिमिटेड, यूनिट नंबर 503, विंडसर, ऑफ सीएसटी रोड, कलिना, सांताक्रूज़ पूर्व, मुंबई - 400098, द्वारा प्रतिभूति संविदा (विनियमन) (स्टॉक एक्सचेंज और समाशोधन निगम) विनियम, 2018 के विनियम 12 के तहत मान्यता का नवीकरण प्रदान करने के लिए किए गए आवेदन पर विचार करते हुए और इस बात से संतुष्ट हो जाने पर कि यह व्यापार के हित में होगा, प्रतिभूति बाजार (सिक्यूरिटीज़ मार्केट) के हित में होगा और ऐसा करना लोक हित में भी होगा, एतद्वारा, प्रतिभूति संविदा (विनियमन) अधिनियम, 1956 की धारा 8क की उप-धारा (4) के साथ पठित धारा 4 द्वारा प्रदान की गई शक्तियों का प्रयोग करते हुए, उपरोक्त समाशोधन निगम (क्लीयरिंग कारपोरेशन) को मान्यता का नवीकरण 17 जनवरी, 2025 को प्रारंभ होने वाली और 16 जनवरी, 2026 को समाप्त होने वाली एक वर्ष की अवधि के लिए इस शर्त के अध्वधीन प्रदान करता है कि समाशोधन निगम (क्लीयरिंग कॉर्पोरेशन) समय-समय पर नियमानुसार निर्धारित की गयी शर्तों का या भारतीय प्रतिभूति और विनियम बोर्ड द्वारा निर्धारित की गयी शर्तों का पालन करेगा:

परन्तु यह की समाशोधन निगम उन ऋण प्रतिभूतियों (डेट सिक्यूरिटिज़) में रेपो और रिवर्स रेपो से संबंधित लेनदेन (ट्रांसेक्शन) का समाशोधन (क्लीयरिंग) और निपटान (सेटलमेंट) करने के सिवाय कोई क्रियाकल्प नहीं करेगा, जिनका लेनदेन (डीलिंग) या जिनमें सौदेबाज़ी (ट्रेडिंग) मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज में की जाती है ।

अनंत नारायण गो., पूर्णकालिक सदस्य

[विज्ञापन-III/4/असा./892/2024-25]

SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA

NOTIFICATION

Mumbai, the 9th January, 2025

No. SEBI/LAD-NRO/GN/2025/224.—The Securities and Exchange Board of India, having considered the application for grant of renewal of recognition under Regulation 12 of the Securities Contracts (Regulation) (Stock Exchanges and Clearing Corporations) Regulations, 2018, by AMC Repo Clearing Limited, Unit No. 503, Windsor, Off CST Road, Kalina, Santacruz East, Mumbai – 400098 and being satisfied that it would be in the interest of the trade, in the interest of securities market and also in the public interest so to do, hereby grants, in exercise of the powers conferred by section 4 read with sub-section (4) of section 8A of the Securities Contracts (Regulation) Act, 1956, renewal of recognition to the said Clearing Corporation for one year commencing on the 17th day of January, 2025 and ending on the 16th day of January, 2026, subject to the condition that the Clearing Corporation shall comply with the conditions as may be prescribed by rules or specified by the Securities and Exchange Board of India from time to time:

Provided that the Clearing Corporation shall not undertake any activity except that of clearing and settling of transactions in repo and reverse repo in the debt securities that are dealt with or traded on a recognized stock exchange.

ANANTH NARAYAN G, Whole Time Member

[ADVT.-III/4/Exty./892/2024-25]

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती,
गुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२५/पौष २६-माघ २, शके १९४६

पुणे जिल्हा परिषद, पुणे
नमुना नं. ई

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत सभिती लेखा संहिता १९६८ चे कलम ६६ (अ) नुसार पुणे जिल्हा परिषदेचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा लेखाचा गोबवारा

अ.क्र.	बाब	पंचायत स. संस	स्वनिधी संस	हस्तांतरित निधी	जिल्हा नियोजन निधी	अधिकरण निधी	एकूण
१	आरंभीची शिल्लक	३४४४९९४७.१२	२४५५५९७०२.४५	४०७६०५२५१.२६	६२१३७६०७१८.००	२१४८९७२६८.८३	९३२६२६२८८७.६६
	जमा						
२	महसुली जमा	९३५४२२१.००	३६३१८११२३९.४४	५०४२०१६९८.००	५६७८८४२९४५.००	११३९५९६७२.००	९९३८१६९७७५.४४
३	वेतन व भत्ते जमा	०.००	०.००	२२३०१५५७७२.००	०.००	७१८८६९९२७.००	२३०२०४२७६९९.००
४	भांडवली जमा	०.००	०.००	०.००	५६१९९९३९४.००	७८६८५६८१.००	६४०६८५०७५.००
अ	एकूण महसुली, भांडवली व वेतन जमा	९३५४२२१.००	३६३१८११२३९.४४	७२८०५७९४७०.००	६२४०८४२३३९.००	९११५१५२८०.००	३३५९९२८२५४९.४४
५	अनामती, तसलमाती व गुंतवणूक	२२७१८१३.००	७८३८५२५२५.३१	३२०००००००.००	१५६००००००.००	०.००	२६६४०७९७७३८.३१
६	वित्तप्रेषण	०.००	३३५१७१२९.००	६४८६०५२६६१.००	११७४२१२८२३.००	१८४९६३८८४.००	८१८०४२६४९७.००
७	वजा शासनास परत भरणे	०.००	०.००	-१९३९२३६५५.००	-२८८८७६४८७.००	-४३९४२८९२.००	-५२६७४३०३४.००
ब	एकूण अनामती, तसलमाती व वित्तप्रेषण	२२७१८१३.००	८१७३२३०५४.३१	९४९२१२९००६.००	१६४८५३३६३६.००	१४१०२०९२.००	३४२९४८१२०१.३१
८	एकूण महसुली + भांडवली + अनामती व तसलमाती + वित्तप्रेषण (अ+ब)	११६२६०३४.००	११८०५५३२९३.७५	३२२९७८८४७६.००	२२७२६१७८६७५.००	१०५२५३६७२.००	६७८९३७३७५०.७५
९	आरंभीचे शिल्लकेसह एकूण (१+८)	४६०७५९८१.१२	१४२६१०८३९९६.२०	३२७०५४९३७२७.२६	२८९३९९३९३९३.००	१२६७४३५४०.८३	७७२२००२६६३८.४१
१०	वजा गुंतवणूक	०.००	६७४९४०६६७६.००	३२०००००००.००	१५६००००००.००	०.००	२५५४९४०६६७६.००
११	एकंदर एकूण (९-१०)	४६०७५९८१.१२	७५११६७७३२०.२०	२९५०५४९३७२७.२६	१३३३९९३९३९३.००	१२६७४३५४०.८३	५१६७०६१९९६२.४१
	खर्च						०.००
१	महसुली खर्च	२६२६०६१०.००	२१२०१४६२४२.००	४२९२५८६९१.४०	४३२२८११९७०.००	१३९८१७८५२.००	७०३८२९५३१२.४०
२	वेतन व भत्ते खर्च	०.००	०.००	२२०८५४३६१४१.००	०.००	७०४३२२२१३.००	२२७८९७५८३५४.००
३	भांडवली खर्च	०.००	०.००	१२१३०२५१.००	५४९३८४९४०.००	७७६८९१४२.००	६३९२०४३३३.००
अ	एकूण महसुली, भांडवली व वेतन खर्च	२६२६०६१०.००	२१२०१४६२४२.००	२२५२६८२५०८३.४०	४८७२१९६८५७.००	९२१८२९२०७.००	३०४६७२५७९९९.४०
४	अनामती, तसलमाती व गुंतवणूक	४०७७५४.००	७६३३५०६४५६.४४	३२०००००००.००	१५६००००००.००	०.००	२६४३३९१४२१०.४४
५	वित्तप्रेषण	०.००	२९९३७६२५२.००	६४६७२७५६६१.००	११५८५६५४५८.००	१८९४८९३२९.००	८११४७०६७००.००
ब	एकूण अनामती, तसलमाती व वित्तप्रेषण	४०७७५४.००	७९३२८८२७०८.४४	९६६७२७५६६१.००	१६७५८५६५४५८.००	१८९४८९३२९.००	३४५४८६२०९१०.४४
६	एकूण महसुली + भांडवली + अनामती व तसलमाती + वित्तप्रेषण (अ+ब)	२६६६८३६४.००	१००५३०२८९५०.४४	३२१९४१००७४४.४०	२१६३०७६२३१५.००	११११३१८५३६.००	६५०१५८७८९०९.८४
७	अखेरची शिल्लक	१९४०७६१७.१२	४२०८०५५०४५.७६	५११३९२९८८.८६	७३०९१७७०७८.००	१५६११५००४.८३	१२२०४१४७७२८.५७
८	अखेरच्या शिल्लकेसह एकूण (६+७)	४६०७५९८१.१२	१४२६१०८३९९६.२०	३२७०५४९३७२७.२६	२८९३९९३९३९३.००	१२६७४३५४०.८३	७७२२००२६६३८.४१
९	वजा गुंतवणूक	०.००	६७४९४०६६७६.००	३२०००००००.००	१५६००००००.००	०.००	२५५४९४०६६७६.००
१०	एकंदर एकूण (८-९)	४६०७५९८१.१२	७५११६७७३२०.२०	२९५०५४९३७२७.२६	१३३३९९३९३९३.००	१२६७४३५४०.८३	५१६७०६१९९६२.४१

अभिजीत पाटील,

मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
पुणे जिल्हा परिषद, पुणे.

संतोष पाटील,

मुख्य कार्यकारी अधिकारी,
पुणे जिल्हा परिषद, पुणे.

बुलढाणा जिल्हा परिषद, बुलढाणा
अधिसूचना

क्रमांक बुजिप/साप्रवि/नियोजन/प्र.क्र./३९६६/२०२४.—महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १४२ व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम, १९६४ च्या कलम ९ अन्वये, मी राजेश इंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा या ज्ञापनाद्वारे जिल्हा परिषद, बुलढाणा चा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करण्यास मंजूरी देण्यात येत आहे.

दिनांक २३ डिसेंबर २०२४.

राजेश इंगळे,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, बुलढाणा.